

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गात
अनुरेखक संवर्गातील कर्मचा-यांचा समावेश
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

ग्रामविकास व जलसंधरण विभाग,
शासन निर्णय क्रमांक स्थाअस २००२/प्र.क्र. ४२५/आस्था-९,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ ऑगस्ट २००२.

- वाचा : १) शासन निर्णय पाटबंधारे विभाग, क्रमांक इएसटी १०९३/(४८०)/अ (तांत्रिक)
दिनांक ३१/६/१९८९.
२) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधरण विभाग, क्रमांक : नियुक्ती १०९३/
प्र.क्र. २९५१/१४, दिनांक २०/६/१९९१.
३) शासन निर्णय पाटबंधारे विभाग, क्रमांक स्थाअस १२०१/१९३३/आ(तांत्रिक)
दिनांक २०/१२/२००१.
४) शासन निर्णय पाटबंधारे विभाग, क्रमांक ईएसएम १००२/(६/२००२)आ (प्राप्ति)
दिनांक १५/६/२००२.

प्रस्तावना :-

संदर्भाधीन शासन निर्णय पाटबंधारे विभाग क्रमांक ईएसटी-१०८५/४८०/ आ (ता) दिनांक ३१/६/१९८९ अन्वये पाटबंधारे विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हा संवर्ग निर्माण करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने या विभागात कनिष्ठ अभियंत्यांच्या खालोखाल असलेल्या सहाय्यक कनिष्ठ अभियंता, मेरसी ग्रेड-१, मेरसी ग्रेड-२, रोड कारकून, मस्टर क्लार्क/समयपाल या अनेकविष्य पदांचे सुसूक्तीकरण करणे त्याएवजी एकच प्रशिक्षित कर्मचा-यांचा स्थापत्य अभियांत्रिकी संहाय्यक हा संवर्ग निर्माण करण्यात आला. पाटबंधारे विभागाच्या शासन निर्णय क्रमांक स्थाअस १२०१/१९३३/(१७३/२००१) आ (तांत्रिक) दिनांक २०/१२/२००१ अन्वये पाटबंधारे विभागातील अनुरेखक या कर्मचा-यांचा समावेश स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गामध्ये करण्यात आला. आहे. त्याचे धर्तीवर प्राप्त विकास विभागातील अनुरेखक संवर्गातील कर्मचा-यांचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गात समावेश करावा किंवा करसे, हा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

वरील पार्श्वभुमीवर शासन असे आवेश देत आहे की, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्ग निर्मितीचा शासन निर्णय ग्राम विकास विभाग, क्रमांक नियुक्ती-१०९३/प्र.क्र.

२९५१/१४, दिनांक २०/५/१९९९ मधील परिशिष्ट "अ" मधील अनुक्रमांक (आ) मध्ये पदनामांतर्गत अनुक्रमांक द येथे "अनुरेखक" या पदाचा समवेश करण्यात यावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार घ.नावोने,

कृतोऽपि
(शुभागी जोशी)
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १) सर्व विभागीय आयुक्त,
- २) सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- ३) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
- ४) कार्यकारी अभियंता सर्व जिल्हा परिषदांचे
- ५) महालेखापाल महाराष्ट्र-१ (लेखा) मुंबई/नागपूर
- ६) महालेखापाल महाराष्ट्र-१ (लेखापरिष्का) मुंबई/नागपूर
- ७) मुख्य लेखा परिषक स्थानिक निधी लेखा कोषण भवन, नवी मुंबई
- ८) उप मुख्य लेखा परिषक स्थानिक निधी लेखा (वरिष्ठ)
- ९) सर्व उप संचालक लेखा व कोषागारे
- १०) वित्त विभाग, (व्यय-१५/अर्थोपय) /सामान्य प्रशासन विभाग,
- ११) सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग,
- १२) सचिव, पाटवंधारे विभाग,
- १३) मा.मंत्री (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव.
- १४) मा.राज्यमंत्री (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव
- १५) मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव
- १६) कार्यासन क्रमांक आस्था-५, आस्था-७, आस्था-१०, आस्था-११, आस्था-१२, वित्त-१,
- १७) निवड नस्ती, कार्यासन क्रमांक आस्था-९, ग्रामविकास व जलसंधारण विभाग.